FE SUNDAY

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED

Regd Off.: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home-Town, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083. CIN: L45100MH1994PLC082540, Phone No: 9167720671/022-25780272 Website: www.gecpl.com, Email Id: geninfo@gecpl.com EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER, 2020 (Rs in Lakhs Except EPS)

SI.	5-30-24154W	STANDALONE							
No.	Particulars	Quar	terly	Nine Months	Nine Months	Year ended			
		31/12/2020 (Unaudited)	31/12/2019 (Unaudited)	ending 31/12/2020 (Unaudited)	ending 31/12/2019 (Unaudited)	31/03/2020 (Audited)			
1.	Total Income	3,651.21	4,090.54	7,600.37	15,108.63	20,123.14			
2	Net Profit/ Loss for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary Items Net profit/(Loss) for the period before Tax	155.64	407.47	(453,71)	1,547.37	1,929.97			
4	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	155.64	407.47	(453.71)	1,547.37	1,929.97			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	145.42	282.58	(394.71)	1,067.80	1,453.61			
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)	F100000000	20000000	700000					
	and Other Comprehensive Income (after tax)]	145.42	282.58	(394.71)	1,067.80	1,453.61			
6.	Equity Share Capital	2,106.97	2,106.97	2,106.97	2,106.97	2,106.97			
7.	Face Value per share (In Rs)	5	5	5	5	5			
8.	Earnings Per Share (for continuing and discounted operations)								
1.	Basic:	0.34	0.69	(0.94)	2.62	3.52			
2	Diluted:	0.34	0.69	(0.94)	2.62	3.52			

Sr.

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act, 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015

The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annua Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Company. (http://www.bseindia.com and www.gecpl.com)

FOR GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED

Jayesh Rawal Place: Mumbai. **Executive Director** Date: 13/02/2021 DIN: 00464313

H S INDIA LTD.

CIN: L55100MH1989PLC053417

Reg. Off.: Unit No.202, Morya Blue Moon, Off New Link Road, Andheri West, Mumbai - 400 053, Maharashtra,

Tel: 022-49240174, Email: hsindialimited@gmail.com, Website: www.hsindia.in

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2020 (Rs. In Lakh) Quarter Nine Months Quarter

No.	Particulars	ended 31/12/2020 (Un-audited)	ended 31/12/2020 (Un-audited)	ended 31/12/2019 (Un-audited)
1	Total income from operations	298.04	611.99	679.98
2	Net Profit / (Loss) for the period			*********
	(before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(18.40)	(208.68)	52.26
3	Net Profit / (Loss) for the period before Tax			
	(after Exceptional and / or Extraordinary items)	(18.40)	(208.68)	52.26
4	Net Profit / (Loss) for the period after tax	1000	242 242 242	7.555590
- 001	(after Exceptional and / or Extraordinary items)	0.60	(135.68)	41.56
5	Total comprehensive Income for the period		585 .550	
	[comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and other Comprehensive Income (after tax)	0.60	(135.68)	41.56
6	Equity Share Capital	1623.84	1623.84	1623.84
7	Reserves (Excluding Revaluation Reserve as shown	30.5.30.200.000.00	50,000,000,000	31/0.00137300000
	in the Balance sheet of previous year)	0.00	0.00	0.00
8	Earnings per equity share (of Rs. 10/- each)			
	(for continuing and discontinued operations)			
	1. Basic:	0.00	(0.84)	0.26
e:	2. Diluted:	0.00	(0.84)	0.26

Note: The above is an extract of the detailed format of Un-audited Financial Results for the Quarter and Nine Months Ended on 31st December, 2020 filed with Stock Exachange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said results is available on the website of BSE Ltd., www.bseindia.com and on the Company's website viz. www.hsindia.in. FOR H S INDIA LIMITED

DATE: 13TH FEBRUARY, 2021 PLACE: MUMBAI

Sd/-**PUSHPENDRA BANSAL** MANAGING DIRECTOR/CEO DIN-00086343

ZENITH STEEL PIPES & INDUSTRIES LIMITED

(formerly Known as Zenith Birla (India) Limited CIN: L29220MH1960PLC011773

Regd. Office: 5th Floor Industry House, 159, Churchgate Reclamation, Mumbai-400 020. email ID: zenith@zenithsteelpipes.com Web: www.zenithsteelpipes.com Tel:022-66168400 Fax: 02222047835

Extract Of The Standalone Unaudited Financial Results for The Quarter And Nine Month Ended 31st December, 2020

) J		0	arter Ended		Nine Mo	nths Ended	Year Ended
Sr	Particulars		30.09.2020	21 12 2010		31.12.2019	The second second second
No	ratticulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	1881	1389	795	4287	4799	6799
2	Net Profit / (Loss) for the period from continuing operations (before tax, exceptional and/or extraordinary items)	269	(579)	(20)	(715)	(335)	(2331)
3	Net Profit / (Loss) for the period before tax from continuing operations (after exceptional and/or extraordinary items)	269	(579)	(20)	(715)	(354)	(2331)
4	Net Profit / (Loss) for the period after tax from continuing operations(after exceptional and/or extraordinary items)	269	(579)	(20)	(715)	(354)	(2331)
5	Profit/(loss) from Discontinuing operations	(1082)	(112)	(116)	(1294)	(337)	(467)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(813)	(691)	(136)	(2010)	(691)	(2799)
7	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- each)	14228	13128	13128	13128	13128	13128
8	Other Equity excluding revaluation reserves				0 3		37170
9	Earnings per equity share						
Α	Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations (not annualised)	-0.57	-0.53	-0.10	-1.53	-0.53	-2.13
В	Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations (not annualised)	0.19	-0.44	-0.02	-0.55	-0.27	-1.78
С	Basic and Diluted EPS for the period from Discontinued Operations (not annualised)	-0.76	-0.08	-0.09	-0.99	-0.26	-0.36

		Oua	arter Ended		Nine Mo	nths Ended	Year Ended
Sr No	Particulars			31.12.2019	31.12.2020		31.03.2020
NO		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	2006	2138	2879	5599	8372	11394
2	Net Profit / (Loss) for the period from continuing operations (before tax, exceptional and/or extraordinary items)	216	(465)	211	(688)	(333)	(2367)
3	Net Profit / (Loss) for the period before tax from continuing operations (after exceptional and/or extraordinary items)	216	(465)	211	(688)	(352)	(2367)
4	Net Profit / (Loss) for the period after tax from continuing operations(after exceptional and/or extraordinary items)	216	(465)	211	(688)	(352)	(2367)
5	Profit/(loss) from Discontinuing operations	(1082)	(112)	(116)	(1294)	(338)	(467)
6	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(867)	(577)	95	(1983)	(689)	(2835)
7	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/- each)	14228	13128	13128	13128	13128	13,128
8	Other Equity excluding revaluation reserves						(38,253)
9	Earnings per equity share						
Α	Basic and Diluted EPS for the period from Continuing and Discontinued Operations (not annualised)	- (0.61)	(0.44)	0.07	(1.51)	(0.52)	(2.16)
В	Basic and Diluted EPS for the period from Continuing Operations (not annualised)	0.15	-0.35	0.16	-0.52	-0.27	-1.80

Discontinued Operations (not annualised) Notes:

financialexp.er

Basic and Diluted EPS for the period from

1 The above is an extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter ended 31st December, 2020 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on Company's website (www.zenithsteelpipes.com).

-0.76

-0.09

-0.09

-0.99

Regulations 2015, the Statutory Auditors have performed an audit of the standalone and consolidated financial results of the Company for quarter ended 31St December and issued their modified report thereon For and on behalf of the Board of Directors

2 In accordance with the requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement)

Date: 12th February, 2021 Place: Mumbai

Minal Pote

-0.26





Godrej Industries Limited

CIN: L24241MH1988PLC097781

Regd Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai - 400 079. Tel.: 022-25188010 / 20 / 30; Fax: 022-25188066

website: www.godrejindustries.com.Email ld: investor@godrejinds.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020 (Amounts in ₹ Crore)

	Quarter Ended			Nine Mo	d ∉dar End	
	31-Dec-20	30-Sep-20		31-Dec-20		31-Mar-2
Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
			Restated		Restated	Restated
			(refer note 5)		(refer note 5)	(refer note
Total Income from Operations	2,356.47	2,386.29	2,696.31	6,722.82	8,170.08	11,290.7
Net Profit from continuing operations for the period (before Tax, Share of Profit of Equity Accounted						
Investees, Exceptional and / or Extraordinary items #)	82.96	138.55	137.88	291.99	467.58	658.0
Net Profit from continuing operations for the period before Tax and Share of Profit of Equity Accounted						
Investees (after Exceptional and / or Extraordinary items #)	82.96	138.55	137.88	291.99	467.58	648.
Net Profit from continuing operations after Tax (after Exceptional and / or Extraordinary items #)	170.66	204.06	157.88	481.86	533.79	637.8
Net Profit/(loss) from discontinued operations after Tax	-	1.27	-	1.27	174.34	173.
Net Profit After Tax (after Exceptional and / or Extraordinary items #) attributable to the						
owners of the Company	131.93	149.68	113.16	350.37	527.27	553.
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) &						
Other Comprehensive Income (after tax) attributable to the owner of the Company	137.08	108.44	132.90	333.49	558.50	602.4
Paid-up Equity Share Capital (Face value - ₹. 1 per share)	33.65	33.65	33.65	33.65	33.65	33.0
Reserves excluding Revaluation Reserve as shown in the audited Balance Sheet of the previous year.						5,754.0
Earnings per share (In₹.) (Not Annualised)						
For Continuing operations						
(a) Basic	3.92	4.41	3.37	10.37	10.49	11.3
(b) Diluted	3.92	4.41	3.36	10.37	10.49	11.3
For Discontinued operations						
(a) Basic	-	0.04	-	0.04	5.18	5.
(b) Diluted	-	0.04	-	0.04	5.18	5.
For Continued and Discontinued operations						
(a) Basic	3.92	4.45	3.37	10.41	15.67	16.
(b) Diluted	3.92	4.45	3.36	10.41	15.67	16.

	Quarter Ended			Nine Monthartended de de				
	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-2		
Particulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
					Restated			
					(refer note 4)			
Turnover (Net Sales)	503.70	536.83		1,307.98	1,502.64	1,968.7		
Profit / (Loss) before Tax and Exceptional items	(34.89)	38.59	8.44	(67.36)	54.78	56.3		
Exceptional Items	-	1.27	+	1.27	(24.95)	(25.6		
(Loss) / Profit Before Tax	(34.89)	39.86	8.44	(66.09)	29.83	30.6		
(Loss) / Profit After Tax	(34.89)	39.86	8.44	(66.09)	29.83	30.8		
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) &								
Other Comprehensive Income (after tax)	(34.94)	39.37	8.29	(67.12)	29.38	28.8		
Paid up Equity Share Capital	33.65	33.65	33.65	33.65	33.65	33.6		
Reserves (excluding Revaluation Reserves)				1,531.63		1,596.9		
Capital Redemption Reserve						31.4		
Debenture Redemption Reserve								
Net worth				1,487.56	1,564.05	1,552.9		
Outstanding Net Debt				2,920.25	2,680.74	2,532.2		
Debt/Equity Ratio				1.87	1.51	1.5		
Debt Service Coverage Ratio				0.71	0.58	0.6		
Interest Service Coverage Ratio				0.92	1.51	1.4		
Earning per Equity Share (EPS):-								
Basic EPS	(1.04)	1.18	0.25	(1.96)	0.89	0.0		
Diluted EPS	(1.04)	1.18	0.25	(1.96)	0.89	0.9		

1) The above unaudited financial results which are published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and

- Regulation 52(4) as per SEBI circular No. SEBI/HO/DDHS/DDHS/CIR/P/2019/115 dated 22 October 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on February 12, 2021. The financial results are in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder. These results have been reviewed by the Statutory Auditors of the Company who have issued unmodified review reports thereon. 2) (i) The Company, consequent to the approvals received from the Board of Directors on May 17, 2019 and from the shareholders on June 25, 2019 consummated the sale of Natures
- Basket Limited (NBL) a wholly owned subsidiary of the Company to Spencer's Retail Limited (SRL) on July 04, 2019. Consequently, considering the provisions of Share Purchase Agreement (SPA) dated 17 May 2019 between the Company, NBL and SRL, loss of ₹24.95 crore and ₹25.62 crore was recorded under exceptional items in the standalone financial results for the nine months ended December 2019 and year ended March 2020 respectively. During the quarter ended September 30,2020 exceptional gain of ₹1.27 crore is recorded due to recoveries from SRL pursuant to the SPA.
- On completion of Sale Transaction of NBL, the company recognised net profit of ₹ 201.61 crore and ₹ 200.94 crore under exceptional items in the consolidated Financial Results during the nine months ended December 31,2019 and year ended March 2020 respectively. During the quarter ended September 30,2020 exceptional gain of ₹1.27 crore is recorded due to recoveries from SRL pursuant to the SPA. (iii) NBL had been classified as discontinued operations in the consolidated financial results.
- 3) During the previous financial year, with the outbreak of COVID-19 pandemic, the business of Godrej Tyson Foods Limited, a sub-subsidiary company, was adversely impacted in sales and profitability. The last few weeks of the previous financial year witnessed a sharp drop in prices as well as demand for poultry and related products on account of false rumours linking COVID-19 to poultry consumption. This necessitated the subsidiary to take certain exceptional measures to mitigate losses on account of which inventory to the tune of ₹3 crore had to be destroyed and written off. The

crash in prices towards end of March 2020 required the subsidiary to recognise a loss of ₹6.92 crore in respect of fair valuation of biological assets. This total loss disclosed under exceptional item is ₹ 9.92 crores for financial year 2019-20. 4) The National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai bench vide its Order dated April 22, 2020 has approved the Scheme of Arrangement (Demerger) between Ensemble Holdings

and Finance Limited (EHFL) and the Company. Consequent to the said Order and filing of the final certified Order with the Registrar of Companies, Maharashtra on May 14, 2020, the Scheme has become effective from the Appointed Date i.e. October 1, 2019. The Company had given effect of the Scheme in it's Standalone results for the quarter and year ended March 31, 2020 as per guidance set out in Ind AS Transition Facilitation Group (ITFG) Clarification Bulletin 14 (Issue 4). Accordingly, being a common control transaction, the results for the nine months ended December 31, 2019 had been recast to reflect the impact of the Scheme on the Standalone financial results of the Company. However, the restatement does not have any material effect on these Standalone financial results (refer below tables for impact on Standalone Financial results). As EHFL is a 100% subsidiary of the Company, there is no impact of the Scheme on the Consolidated Financial Results. (Amounts in ₹ Crore)

· ·	Amounts in Colore)
Particulars	Quarter ended 31-Dec-19
Profit After Tax as previously reported	30.80
Change on account of Scheme of Arrangement between EHFL and the Company	(0.97)
Profit After Tax (Restated)	29.83
Other Comprehensive income / (loss) as previously reported	(0.45)
Change on account of Scheme of Arrangement between EHFL and the Company	-
Other Comprehensive Income / (Loss) (Restated)	(0.45)
Total Comprehensive Income as previously reported	30.35
Change on account of Scheme of Arrangement between EHFL and the Company	(0.97)
Total Comprehensive Income (Loss) (Restated)	29.38

5) The National Company Law Tribunal Mumbai Bench has, vide order dated September 14,2020, sanctioned a Scheme of Arrangement ('the Scheme') of Wonder Space Properties Private Limited (subsidiary of Godrej Properties Limited with effect from April 05, 2019) with Godrej Properties Limited. The effective date of the Scheme is April 05, 2019. In accordance with the requirements of Para9(iii) of Appendix C of Ind AS 103, the consolidated financial results of the Group in respect of prior periods have been restated from effective date. Increase / (Decrease) in previous periods published numbers are as below:

		(A	mounts in 3 Grore)
Particulars	Quarter ended 31-Dec-19	Nine Months Ended 31-Dec-19	Year Ended 31-Mar-20
Profit before tax for the period / year attributable to			
a) Owners of the Company	-	-	0.96
b) Non-Controlling Interest	-	-	0.99
Profit after tax for the period / year attributable to			
a) Owners of the Company	0.60	0.99	1.63
b) Non-Controlling Interest	0.61	1.01	1.68
Net Worth			1.63
Non Controlling Interest			1.68
Total Assets			(15.83)
6) The nine months ended 31 December 2020 was an unprecedented period due to the	e spread of COVID-19 pandemic ac	ross the globe, ac	versely impactin

Group. While the operations have resumed for manufacturing locations in compliance with Government directives since April, 2020, the Group continues to closely monitor the situation and take appropriate action, as considered necessary in due compliance with the applicable regulations. As per the Group's current assessment, no significant impact on carrying amounts of inventories, goodwill, intangible assets, trade receivables, investments and other financial assets is expected, and we continue to monitor changes in future economic conditions. The eventual outcome of the impact of the global health pandemic may be different from those estimated as on the date of approval of these financial results.

During the quarter ended September 30, 2020 the Company has issued 7,500 Unsecured Redeemable Non Convertible Debentures (NCD) of face value ₹10 lac each and during

quarter ended December 31,2020, the Company has issued 7,500 Unsecured Redeemable Non Convertible Debentures (NCD) of face value ₹10 lac each. The total value of NCD is ₹ 1500 crore. The NCD are listed on National Stock Exchange of India Limited.

8) During the quarter ended September 30,2020, the Group has sold its equity stake in Astec Europe Sprl (subsidiary of Astec Lifescience Limited) at a consideration of Euro 1.

By Order of the Board For Godrej Industries Limited

> N. B. Godrej Managing Director DIN: 00066195



-0.36

Place: Mumbai

/Amounts in ₹ Croro

मुंबईत आता भिकारी दिसणार नाहीत! पोलिसांनी सुरू केली मोठी मोहीम

मुंबइ : मुंबईतल्या चौकाचौकात किंवा सिग्नलवर आशाळभूत नजरेनं भिक्षा मागणारे भिकारी आता दिसणार नाहीत. कारण मुंबई पोलिसांनी भिकाऱ्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली असून भिकाऱ्यांना पकडून त्यांची चेंबूरमधील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात सोय करण्यात येत आहे.

मुंबईला भिकारीमुक्त करण्यासाठी मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहून रस्त्यावर फिरणाऱ्या आणि भिक्षा मागणाऱ्या भिकाऱ्यांविरोधात मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महत्वाची बाब अशी की पकडण्यात येणाऱ्या भिकाऱ्यांची कोरोना चाचणी सुद्धा करण्यात येणार

भिकाऱ्यांना पकडण्याच्या मोहीमेची सुरुवात देखील झाली असून मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याकडून १४ भिकाऱ्यांना पकडून त्यांना भोईवाडा कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यासोबतच त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर चेंबूर येथील भिक्षेकरी स्विकार केंद्रात त्यांची सोय केली जाणार आहे.

कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सुरू केलेली भिकाऱ्यांविरोधातील मोहित ही संपूर्ण फेब्रुवारी महिना घेतली जाणार आहे.

भिकाऱ्यांविरोधातील कारवाईचं कारण काय? मुंबईच्या रस्त्यावर अनेकदा भिक्षा मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जातो. लहान मुलांचा वापर करुन सहानभती मिळवन पैसे कमावणाऱ्यांची भिकाऱ्यांची टोळी मुंबईत विकसीत झाल्याचं समोर आलं आहे. याशिवाय, अनेक लहान मुलांचं अपहरण करुन त्यांना भिक मागायला लावण्याचे प्रकारही घडतात. काहींनी तर मुंबईच्या चौकाचौकात भीक्षेला व्यवसाय बनवला आहे.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांत वाढ

अमरावतीमध्ये जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या

मुंबई : राज्यात उतारणीला लागलेला करोना रुग्णसंख्येचा आलेख या आठवडय़ात पुन्हा वर गेला आहे. यात प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात आठवडाभरात पाच टक्के रुग्ण वाढले आहेत. अमरावतीमधील १०० रुग्णांचे नमुने जनुकीय (जिनोम सीक्वेन्सिंग) चाचण्यांसाठी पाठविले असून याचा अहवाल पुढील आठवडय़ात येणार आहे.

राज्यात शुक्रवारी दिवसभरात तीन हजार ६७० नव्या रुग्णांचे निदान झाले. तर दोन हजार ४२२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात जानेवारीच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हा आलेख घसरत अडीच हजारांपर्यंत आला होता.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय्रापासूनच यात पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून आले. मागील चार दिवसांपासन तर दर दिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या सुमारे तीन ते साडेतीन हजारांपर्यंत पोहोचली आहे.

अमरावती शहर आणि ग्रामीण भागात फेब्रुवारीपासून रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या आठवडय़ात अमरावती महानगरपालिकेत ६९०, तर ग्रामीणमध्ये २७८ रुग्णांचे नव्याने निदान



झाले होते, तर ५ ते ११ फेब्रुवारी या आठवडय़ात हे प्रमाण अनुक्रमे १०७८ आणि ३६० वर पोहोचले आहे. अमरावती शहरात आठवडाभरात सुमारे सात टक्के, तर ग्रामीणमध्ये सुमारे चार टक्के रुग्णवाढ झाली आहे. झपाटयाने वाढलेल्या संसर्गामागे नवकरोनाचे विषाणु कारणीभूत आहे का याची पडताळणी करण्यासाठी बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात तपासण्या सुरू केल्या आहेत.

अमरावती शहरी भागात रुग्ण मोठय़ा प्रमाणात वाढताना दिसत आहे. एका वेळी संपूर्ण कुटुंबच पूर्ण बाधित असल्याचे तपासणीत दिसून येत आहे. या दृष्टीने अधिक अभ्यास करण्यासाठी चार दिवसांत राज्याचे आरोग्य अधिकारी येणार असल्याची माहिती जिल्हा

आरोग्य अधिकारी डॉ. रानमाळे यांनी दिली. राज्यातील इतर महापालिकांतील स्थिती

अकोला ग्रामीण भागातही रुग्णवाढ झाल्याचे आढळले असून दर आठवडय़ाला नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ७४ हून ११३ वर पोहोचली आहे, तर वर्धामध्ये २५२ हून २८१ पर्यंत वाढली आहे. दर आठवडय़ाला एक हजाराहून अधिक रुग्णसंख्या आढळणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सध्या मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. सोलापूर, मिरज, औरंगाबाद, परभणी, नांदेड, वर्धा, पनवेल, धूळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भागांतही या आठवडयात रुग्ण वाढले आहेत.

राज्यात ज्या भागांमध्ये आधी संसर्ग प्रसार अधिक झाला नव्हता तिथे आता संसर्ग होताना दिसत आहे. प्रतिबंधाच्या दृष्टीने चाचण्या आणि संपर्कातील व्यक्तींचा शोध यावर भर देण्याचे आदेश दिले आहेत. अमरावतीमधील १०० बाधितांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविले आहेत. याचे अहवाल या आठवडय़ात

– डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाचे संचालक

वनमंत्री संजय राठोड अडचणीत

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

मुंबई : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील तरुणी पजा चव्हाण हिने पुण्यात कथित केलेल्या विविध आत्महत्येप्रकरणात माध्यमांमध्ये समाजमाध्यमांवर

असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री भाजपने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतल्याने राठोड यांच्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर नवे राजकीय संकट निर्माण झाले.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी कुणाचे नाव न घेता चौकशीची मागणी करणारे पत्र पोलीस महासंचालकांना दिले असताना या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची



मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली.

फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेणे टाळले असताना शुक्रवारी रात्री भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांचे थेट नाव घेत त्यांच्यावर गुन्हा करण्याची मागणी केली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या तपशिलांचा रोख शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडे जातो. पोलिसांनी स्वतः (स्यु-मोटोतंर्गत) तक्रार दाखल करत संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे

गोस्वामींना दिलासा तूर्तास कायम

कंपनीच्या नत्या कागदपत्रांवर सरकारचे लवकरच उत्तर

मुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलियर कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईपासून मिळालेला दिलासा तूर्तास कायम राहिला आहे. याबाबत उच्च न्यायालय ५ मार्च रोजी निर्णय देण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांच्या तपासाविरोधात

किनारा

विकासासाठी

जिल्ह्यासाठी

जिल्हाधिकारी.

येणार

उपलब्ध

असल्याने

जव्हार येथे हिल

स्टेशन विकसित

करणार- मुख्यमंत्री

लाभला आहे. जिल्ह्याच्या

करणे आवश्यक असून, त्या

विकास साधणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी

नव्याने जिल्हा अस्तित्वात

लागणाऱ्या आवश्यक सविधा

पोलीस अधीक्षक, तसेच

जिल्हा परिषदेच्या इमारतीचे

काम लवकरच पूर्ण होऊन

होणार आहे.कुपोषण पूर्णपणे

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास

करण्यात आला आहे.

करण्यात

सर्वांगीण

माध्यमातृन

सांगितले

आल्याने

निर्माण

आहेत.

नागरिकांसाठी

थांबवायचे

पर्यटनस्थळांचा

जव्हार : पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याची भौगोलिक रचना अनुकूल आहे. जिल्ह्याला सागर

गोस्वामी, रिपब्लिक वाहिनी आणि कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच पोलिसांच्या आरोपपत्राला आव्हान देताना अनेक नव्या कागदपत्रांचा आधार घेत दिलासा देण्याची मागणी केली आहे. त्यावर उत्तर दाखल करणार असल्याचे राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्या वेळी राज्य सरकारतर्फे विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी कंपनीने दिलासा मागताना आधार घेतलेल्या नव्या कागदपत्रांबाबत उत्तर विनंती न्यायालयाला केली. पुढील सुनावणीपर्यंत गोस्वामी आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई करणार नसल्याचे सिब्बल यांनी सांगितल्यावर न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी ५ मार्चपर्यंत तहकूब केली. त्या वेळी याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा द्यायचा की नाही याबाबत दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सुनावणी घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे वर्ग करण्याच्या मुख्य मागण्यांवर १६ मार्चला प्रत्यक्ष सुनावणी घेणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.

टाण्यात शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये वाद

अर्थसंकल्पीय चर्चा बैठकीदरम्यानचा प्रकार

ठाणे : राज्यात एकत्रित सत्तेवर असलेले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष ठाणे महापालिकेत मात्र एकमेकांविरोधात भूमिका घेत असल्याचे चित्र असतानाच, शुक्रवारी स्थायी समितीच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या बैठकीत शिवसेना आणि नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. खुर्ची फेकण्यापर्यंत हा वाद टोकाला गेला होता. मात्र, त्याआधीच भाजप नगरसेवकाने मध्यस्थी केल्याने दोन्ही नगरसेवकांमधील वाद मिटला.

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी स्थायी सिमतीची विशेष बैठक गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या बैठकीमध्ये शुक्रवारी काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी जुन्या अर्थसंकल्पाबाबत माहिती देण्याचा आग्रह धरला. तसेच जमा-खर्चाची आकडेवारी देण्याची मागणी केली.

भाजप आमदार व मुंबई प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मंडे यांच्यावर एका महिलेच्या प्रकरणात आरोप झाले व नंतर त्या महिलेविरोधात अनेक राजकारण्यांनी तक्रार के ल्यावर वातावरण शांत झाले होते. आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांच्या रूपाने महाविकास आघाडी सरकारमधील अन्य एका पक्षाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. याप्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे, अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली. बीड जिल्ह्य़ातील परळी येथील पूजा लहू चव्हाण (वय २२, पुण्यातील पत्ता- हेवन पार्क, महंमदवाडी) या युवतीने आत्महत्या केल्याची घटना हडपसरजवळील महंमदवाडी परिसरात असलेल्या उच्चभ्रू सोसायटीत नुकतीच घडली.

कुटुंबीयांकडून तकार नाही!

टुनी टेक्स्टाईल मिल्स लिमिटेड

सीआयएनः एल१७१ २०एमएच१९८७पीएलसी०४३९९६ इंमेल : info@tunitextiles.com, संकेत : www.tunitextiles.com ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे

अनु .	तपशील	संपलेले	संपलेले	संपलेले	संपलेले
क्र.		त्रैमासिक	त्रैमासिक	नऊ महिने	वर्ष
		३१ डिसेंबर २०२०	३० डिसेंबर २०१९	३० डिसेंबर २०२०	३१ मार्च २०२०
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	कार्यामधून एकूण उत्पन्न				
	(निव्वळ)	२४१.६३	१,१८९.३५	२९४.७०	२.५८२.५७
7	करपूर्व कालावधीसाठी				
	निव्वळ नफा/तोटा (कर				
	/अपवादात्मक आणि/किंवा				
	अतिविशीष्ट बाबीपूर्व	५०.८२	१०.१३	(১६.४४)	(११.२२)
3	करपूर्व कालावधीसाठी				
	निव्वळ नफा/तोटा				
	(अपवादात्मक आणि/किंवा				
	अतिविशीष्ट बाबीनंतर	५०.८२	१.१३	(४४.४४)	(११.२२)
४	करनंतर कालावधीसाठी				
	निव्वळ नफा/तोटा				
	(अपवादात्मक आणि/किंवा				
	अतिविशीष्ट बाबीनंतर	थइ.थइ	१.००	(३५.९४)	(30.38)
ц	कालावधीसाठी एकूण				
	सर्वंकष उत्पन्न[कालावधीसाठी				
	एकत्रीत नफा/(तोटा)				
	(करनंतर) आणि सर्वंकष				
	उत्पन्न (करनंतर)]	३७.४२	१.५१	(३५.७७)	(३०.१५)
ξ	भरणा केलेले समभाग				
	भाडवल (रु१/-				
	प्रत्येकीचे दर्शनी मुल्य/	१,३०६.३१	१,३०६.३१	१,३०६.३१	१,३०६.३१
૭	अन्य भाग धारणा				(१००.५१)
۷	प्रतीभाग उत्पन्न				
	(अतिविशीष्ट बाबीपूर्व)				
	रु १/- प्रत्येकीचे (खंडित				
	आणि अखंडित कार्यामधून)				
	(i) ए) मूळ	€0.0	0,00	(εο.ο)	(9.07)
	बी) सौम्यीकृत	εο.ο	0.00	(εο.ο)	(9.07)

टिपाः सेबी एलओडीआर नियमावली, २०१५ च्या ३३च्या अनुषंगाने स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावयाच्या ३१ डिसे २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा उपरोक्त हा सविस्तर आराखडा आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिकाच्या त्रैमासिकवित्तीयनिष्कर्षाचापूर्णआराखडास्टॉकएव म्हणजेचwww hseindia comह्या संकेतस्थळावरआणि कंपनीचे संकेतस्थळ:www.tunitextiles.com

> टुनी टेक्स्टाईल मिल्स लिमिटेड सही/-नरेंद्र के. सुरेख

दिनांक : फेब्रुवारी १३,२०२१

व्यवस्थापकीय संचालक

करण्यासाठी वेळ देण्याची

SPARC SYSTEMS LTD Reg off: Plot No 11 Survey No 118-1 & 2 , Village Pundhe Shahpur Dist Thane
At Post Atgaon 421301 website: www.sparcsys.com E-mail: sparc@mtnl.net.in,
CIN: L72100MH1989PLC053467

Extract of standalone UnAudited Financial Results for the

quarter and nine months ended 31.12.2020

Particulars		Quarter Ended 31.12.2019 (UnAudited)	Half year Ended 31.03.2020 (Audited)
Total income from operations	-	-	8.86
Net Profit / (Loss)			
(before tax and/or extraordinary items)	(1.48)	(1.22)	(1.20)
Net Profit / (Loss) Before tax			
(after extraordinary items)	(1.48)	(1.22)	(1.20)
Net Profit / (Loss) for the period after tax			
(after Extraordinary items)	(1.48)	(1.22)	(1.20)
Equity Share Capital			
(Face Value of the shares Rs 10/-)	496.85	496.85	496.85
Reserves (excluding Revaluation Reserve as			
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	(151.67)
Earnings Per Share (before extraordinary items)			
(of Rs 10/- each)			
Basic:	(0.03)	(0.02)	(0.02)
Diluted:	(0.03)	(0.02)	(0.02)
Earnings Per Share (after extraordinary items)			
(of Rs 10 /- each)			
Basic:	(0.03)	(0.02)	(0.02)
Diluted :	(0.03)	(0.02)	(0.02)
Mater			

1. The above Standalone unaudited financial results for the guarter and nine month ended 31.12.2020 have been reviewed by Auditors, Audit Committee in their meetin held on 13th February, 2021 and have been approved by the Board of Directors i their meeting held on 13th February, 2021.

. The above is an extract of the detailed format of year ended Financial Results file with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and year ended Financial Results are available on the Stock Exchange websites

(www.bseindia.com) and on the Company's website (www.sparcsys.com.)

J T D'souza Place : Mumbai **Managing Directo** Date: 13/02/2021 DIN 00958844

KONARK

कोणाके सिथेटिक लिमिटेड

नोंदणी, कार्यालयः मित्तल इंडस्टीयल इस्टेट, इमारत क्र. ७. अंधेरी कर्ला रोड, साकीनाका, अंधेरी (पर्व), मंबई दूर क्र.: ०२२ - ४०८९ ६३००; ई-मेल आयडीः info@konarkgroup.co.in; संकेतस्थळः www.kokangroup.co.in ३१.१२.२०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठीएकमेव आणि एकत्रिकृत अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाचा आराखडा (रु. लाखांमध्ये – ईपीएस वगळता)

एकमेव			एकत्रिकृत			
संपलेले	संपलेले	संपलेले	संपलेले	संपलेले	संपलेले	
त्रैमासिक	वर्ष	त्रैमासिक	त्रैमासिक	वर्ष	त्रैमासिक	
३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	३१.१२.२०२०	३१.१२.२०२०	३१.१२.२०१९	
अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	
२१६.४१	३४८.४१	१,८७३.२१	२१६.४१	३४८.४१	१८७३.२१	
(११२.२३)	(१,३८७.६३)	(४१८.३९)	(१७४.४६)	(१५७४.५१)	(१४६०.२९)	
(११२.७१)	४६४.९५	(४१८.३९)	(१५९.०४)	२८६.०२	(१४५७.१८)	
(११२.७१)	४६४.९५	(४१८.३९)	(८६.४७)	३५८.५९	(१४५७.१८)	
460.60	460.60	460.60	460.60	460.60	460.60	
-	-	-	-	-		
(१.९४)	८.०१	(७.२०)	(१.४९)	६.१७	(२५.०९)	
(8.98)	८.०१	(७.२०)	(१.४९)	६.१७	(२५.०९)	
	त्रैमासिक ३१.१२.२०२० अलेखापरीक्षित २१६.४१ (११२.२३) (११२.७१) (११२.७१) ५८०.८०	संपलेले त्रेमासिक वर्ष ३१.१२.२०२० अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित २१६.४१ (१,३८७.६३) (१,३८७.६३) (११२.७१) ४६४.९५ (११२.७१) ४६४.९५ ५८०.८०	संपलेले त्रंमासिक वर्ष त्रेमासिक वर्ष त्रेमासिक वर्ष त्रेमासिक वर्ष त्रेमासिक ३१.१२.२०२० अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित अलेखापरीक्षित २१६.४१ ३४८.४१ १,८७३.२१ (११२.२३) (१,३८७.६३) (४१८.३९) (११२.७१) ४६४.९५ (४१८.३९) ५८०.८० ५८०.८०	संपलेले संपलेले संपलेले संपलेले त्रंपासिक त्रंपासिक त्रेमासिक त्रेमासिक त्रेमासिक त्रेमासिक त्रेमासिक त्रेमासिक त्रेमासिक ३१.१२.२०२० अलेखापरीक्षित ३१.१२.२०२० अलेखापरीक्षित २१६.४१ ३४८.४१ १,८७३.२१ २१६.४१ (११२.२३) (१,३८७.६३) (४१८.३९) (१७४.४६) (११२.७१) ४६४.९५ (४१८.३९) (८६.४७) ५८०.८० ५८०.८० ५८०.८० ५८०.८० (१९९४) ८.०१ (७.२०) (१.४९)	संपलेले संपलेले संपलेले संपलेले संपलेले संपलेले पंपलेले <	

करावयाच्या त्रैमासिक आणि वर्षासाठी वित्तीय निष्कर्षाचा उपरोक्त हा सर्विस्तर आराखडा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा पूर्ण आराखडा स्टॉक एक्स्चेंज च्या म्हणजेच (www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.konarkgroup.co.in) ह्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. मंचालक मंदलामारी शाणि लांच्या वतीने

> कोणार्क सिंथेटिक लिमिटेड करीता सही/-अमिताभ केजरीवाल व्यवस्थापकीय संचालव

ठिकाणः मंबई दिनांकः १३.०२.२०२१

GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED

Regd Off.: 201 & 202, Fitwell House, 2nd Floor, Opp Home-Town, LBS Road, Vikhroli (West), Mumbai - 400083. CIN: L45100MH1994PLC082540, Phone No: 9167720671/022-25780272 Website: www.gecpl.com, Email Id: gecpl.com EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st December, 2020 (Rs in Lakhs Except EPS)

SI.		STANDALONE						
No.	Particulars Particulars		terly	Nine Months	Nine Months	Year ended		
		31/12/2020 (Unaudited)	31/12/2019 (Unaudited)	ending 31/12/2020 (Unaudited)	ending 31/12/2019 (Unaudited)	31/03/2020 (Audited)		
1.	Total Income	3,651.21	4,090.54	7,600.37	15,108.63	20,123.14		
2.	Net Profit/ Loss for the period before Tax,							
	Exceptional and/or Extraordinary items	155.64	407.47	(453.71)	1,547.37	1,929.97		
3.	Net profit/(Loss) for the period before Tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	155.64	407.47	(453.71)	1,547.37	1,929.97		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax							
	(after Exceptional and/or Extraordinary items)	145.42	282.58	(394.71)	1,067.80	1,453.61		
5.	Total Comprehensive Income for the period							
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)							
	and Other Comprehensive Income (after tax)]	145.42	282.58	(394.71)	1,067.80	1,453.61		
6.	Equity Share Capital	2,106.97	2,106.97	2,106.97	2,106.97	2,106.97		
7.	Face Value per share (In Rs)	5	5	5	5	5		
8.	Earnings Per Share							
	(for continuing and discounted operations)							
1.	Basic:	0.34	0.69	(0.94)	2.62	3.52		
2.	Diluted:	0.34	0.69	(0.94)	2.62	3.52		

The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("IND AS") notified under section 133 of the Companies Act. 2013 read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015

The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annua Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the Company. (http://www.bseindia.com and www.gecpl.com)

FOR GENERIC ENGINEERING CONSTRUCTION AND PROJECTS LIMITED Sd/

Jayesh Rawal

Place: Mumbai Date: 13/02/2021

For SPARC SYSTEMS LTD.

Tel No: 022-6142 0022, Email id: finkurvefinancial@gmail.com, Website: www.arvog.com

Sr.	Particulars	STANDALONE							CONSOLIDATED						
No.		QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED YEAR E		YEAR ENDED	Q	UARTER ENDE	ED	NINE MONTHS ENDED		YEAR ENDED		
		31.12.2020 UNAUDITED	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 UNAUDITED	31.12.2020 UNAUDITED	31.12.2019 UNAUDITED	31.03.2020 (Audited)	31.12.2020 UNAUDITED	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 UNAUDITED	31.12.2020 UNAUDITED	31.12.2019 UNAUDITED	31.03.2020 (Audited)		
1	Total Income (Net)	359.66	553.57	369.46	1439.50	831.56	1,637.95	604.42	743.78	671.57	1983.28	1409.73	2,482.95		
2	Profit / (Loss) from Ordinary Activities														
	after tax (9 - 10)	-78.07	244.59	98.85	331.34	226.44	402.96	(42.85)	248.80	167.95	359.04	279.12	406.68		
3	Net Profit / (Loss) for the period after tax														
	(after Extraordinary items)	-78.07	244.59	98.85	331.34	226.44	402.96	(42.85)	248.80	167.95	359.04	279.12	406.68		
4	Paid-up Equity Share Capital														
	(face value Rs 1/- each)	1,268.58	1,268.58	1084.37	1,268.58	1084.37	1268.58	1,268.58	1,268.58	1084.37	1,268.58	1084.37	1268.58		
	Reserves (excluding revaluation reserve as shown	-	-	-	-	-	11875.25	-	-	-	-	-	12055.36		
	in the Balance Sheet of previous year)														
6	Earning per share (of Rs. 1/- each)														
	a) Basic and Diluted EPS														
	(before Extraordinary items) (in Rs.)	(0.06)	0.19	0.09	0.26	0.21	0.36	(0.04)	0.20	0.15	0.28	0.26	0.36		
	b) Basic and Diluted EPS														
ı	(after Extraordinary items) (in Rs.)	(0.06)	0.19	0.09	0.26	0.21	0.36	(0.04)	0.20	0.15	0.28	0.26	0.36		

The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchange under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

For Finkurve Financial Services Limited

FINKURVE FINANCIAL SERVICES LIMITED (CIN: L65990MH1984PLC032403) Read, Office: 3rd Floor, Bullion House, 115, Tambakatta Lane, Zaveri Bazar, Mumbai - 400 003 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR QUARTER AND NINE MONTHS YEAR ENDED 31ST DECEMBER, 2020 (Rs. in

Sr.	Particulars	STANDALONE							CONSOLIDATED						
No		QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED YEAR ENDED			QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED		YEAR ENDED		
		31.12.2020 UNAUDITED	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 UNAUDITED	31.12.2020 UNAUDITED	31.12.2019 UNAUDITED	31.03.2020 (Audited)	31.12.2020 UNAUDITED	30.09.2020 (Unaudited)	31.12.2019 UNAUDITED	31.12.2020 UNAUDITED	31.12.2019 UNAUDITED	31.03.2020 (Audited)		
1	Total Income (Net)	359.66	553.57	369.46	1439.50	831.56	1,637.95	604.42	743.78	671.57	1983.28	1409.73	2,482.95		
2	Profit / (Loss) from Ordinary Activities														
	after tax (9 - 10)	-78.07	244.59	98.85	331.34	226.44	402.96	(42.85)	248.80	167.95	359.04	279.12	406.68		
3	Net Profit / (Loss) for the period after tax														
	(after Extraordinary items)	-78.07	244.59	98.85	331.34	226.44	402.96	(42.85)	248.80	167.95	359.04	279.12	406.68		
4	Paid-up Equity Share Capital														
	(face value Rs 1/- each)	1,268.58	1,268.58	1084.37	1,268.58	1084.37	1268.58	1,268.58	1,268.58	1084.37	1,268.58	1084.37	1268.58		
5	Reserves (excluding revaluation reserve as shown	-	-	-	-	-	11875.25	-	-	-	-	-	12055.36		
	in the Balance Sheet of previous year)														
6	Earning per share (of Rs. 1/- each)														
	a) Basic and Diluted EPS														
	(before Extraordinary items) (in Rs.)	(0.06)	0.19	0.09	0.26	0.21	0.36	(0.04)	0.20	0.15	0.28	0.26	0.36		
-1	b) Basic and Diluted EPS														
-1	(after Extraordinary items) (in Rs.)	(0.06)	0.19	0.09	0.26	0.21	0.36	(0.04)	0.20	0.15	0.28	0.26	0.36		

2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Company's website i.e. www.arvog.com and the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

Narendra Jair

Executive Director DIN: 08788557

Place: Mumbai Date: 13th February, 2021 **Executive Directo** DIN: 00464313